

*Hirschart* ÇABDAK, im ÇKD.R.

पार्वत (von पर्वत) 1) adj. f. इं *im Gebirge wachsend, dort wohnend, — befindlich, von dorther kommend, daraus —, darin bestehend; = पर्वती* उभिनो इस्य गाना तनशिलादि zu P. 4, 3, 93. फलानि P. 4, 2, 144, Sch. सहारायैः पशुमिः पार्वतीश MBH. 1, 3654. चित्रया (N. pr.) BHAG. P. 9, 22, 30. गुहा MBH. 14, 1284. अस्त्र 1, 5366. डुग काम. NITIS. 4, 59. माया HARIV. 2606. *gebirgig*: देखा P. 4, 2, 67, Sch. — 2) m. *ein best. Baum, = Mähānīmīv* RATNAM. im ÇKD.R. — 3) f. इं a) *Gebirgsfluss* NAIGH. 1, 13. — b) *Hirtenmädchen* MRD. t. 132. — c) *die Tochter des Himavant, Bein. der Durgā* AK. 1, 1, 2, 33. H. 203. MED. HALJ. 1, 15. ATHARVĀC.-UP. in Ind. St. 1, 383. MBH. 7, 2859. HARIV. 1530. 3291. 9399. 9422. Suçra. 2, 394, 3. RAGH. 1, 1. DHŪRTAS. 66, 10. Inschr. bei COLEBR. Misc. Ess. II, 248. 271. — d) *eine best. wohlriechende Erdart* H. 1033. RATNAM. im ÇKD.R. — e) N. verschiedener Pflanzen: *Boswellia thurifera* (शलाकी) MED. *Grislea tomentosa* Roxb. (धातकी); = जुक्यायापामेदा und मैक्ली RĀGĀN. im ÇKD.R. = जीवनी VIÇVA im ÇKD.R.; vgl. पार्वती. — f) N. pr. einer Höhle im Berge Meru HARIV. 3178. — g) N. pr. verschiedener Frauenzimmer (nach der Göttin so genannt) Verz. d. B. H. No. 649. 963. 728. — h) Bein. der Draupadi VIÇVA im ÇKD.R.; fehlerhaft für पार्वती.

पार्वतायैः m. patron. von पर्वत P. 4, 1, 103. N. pr. eines Kämmerers ÇAK. 81, 4, v. l. (auch पर्व०).

पार्वति m. patron. von पर्वत P. 4, 1, 103. des Daksha ÇAT. BR. 2, 4, 4, 6. ÇĀNKH. BR. 4, 4.

पार्वतिक (von पर्वत) n. *eine Menge von Bergen, Gebirge* H. 1418, Sch.

पार्वतीक्षेत्र n. *das Gebiet (तेत्र) der Pārvati (Durgā)*, N. eines der vier besonders heiligen Gebiete Orissa's LIA. I, 187, N.

पार्वतीनन्दन (पा० + न०) m. *der Sohn der Pārvati*, Bein. Kārttikeja's AK. 1, 1, 2, 35. H. 208, Sch.

पार्वतीय (von पर्वत) 1) adj. *im Gebirge wohnend; m. Gebirgsbewohner*: तुरंगम R. 2, 71, 14. MBH. 7, 1574. प्रूरान् 2, 1024. 1863. नृपाः 5, 82. 890. 3048. 6, 365 (VP. 192). 8, 2106. 16, 160. DRAUP. 8, 8. HARIV. 5495. RAGH. 4, 77. VARĀH. BRH. S. 17, 17. 24. 18, 2. शकुनिः पार्वतीयः MBH. 3, 1857. — 2) m. Bez. eines bestimmten Gebirgsfürsten MBH. 1, 2692. — 3) pl. N. eines best. *Gebirgsvolkes* LIA. I, 441. — Vgl. पर्वतीय.

पार्वतीश्वरलिङ्ग (पा० - ईश्वर + लिङ्ग) n. N. eines Liṅga SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 71, 6, 4 v. u.

पार्वतीय (von पर्वत und पर्वती) 1) m. a) *Bez. eines bestimmten Gebirgsfürsten* MBH. 1, 2666. — b) *eine best. Gemüsepflanze, = मूर्धवर्त* (vulg. मूलचिया) RATNAM. 77. — 2) f. इं *metron. von पर्वती, Bez. des kleineren, oberen Mühlsteins* VS. 1, 19; vgl. Ind. St. 5, 303. — 3) n. *Antimonium* (सौवीराज्ञन) ÇABDAK. im ÇKD.R.

पार्वायनात्तीय (von पर्वत + अयनात्) f. आ adj. *zu einem Mondesabschnitt (Neu- und Vollmond) und zu den Solstitionen gehörig*: इष्टीः M. 4, 10. पार्वायणा० Lois.

पार्वतीः m. *ein Fürst der Parçu* P. 5, 3, 117. — Vgl. पारश्च.

पार्ष्वका f. = पर्ष्वका *Rippe* COLEBR. und Lois. zu AK. 2, 6, 2, 20.

पार्ष्वः (von 1. पर्ष्व०) Uṇḍid. 5, 27. 1) m. n. (das m. selten) गाना अर्घची-दि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 254, b, 1. Am Ende eines adj. comp. f. आ

MBH. 5, 2044. MĀRĀKH. 11, 3. MĀEB. 87. die *Rippengegend, Sette* (eig. und übertr.) NIR. 4, 8. P. 4, 2, 48, VĀRTT. 4, 5. AK. 3, 3, 42. 2, 6, 2, 30. H. 1420. 589. an. 2, 531. MED. v. 18. तिरथाता पार्ष्वाक्षिगमणि RV. 4, 18, 2. यच्छ-यानः पर्वतेर्तु दक्षिणं सूच्यमुभि भूमै पार्ष्वम् AV. 12, 1, 34. 4, 14, 7. du. 2, 33, 3. 9, 4, 12. 5, 20. VS. 24, 1. 31, 22. दक्षिणं पार्ष्वं सासम् AIT. Br. 7, 1. मध्ये-वा एतत्पृष्ठान् यत्पार्ष्वम् TS. 6, 3, 11. 1. 7, 3, 10, 3. ÇAT. BR. 3, 8, 2, 17. 12, 3, 2, 7. ÅCV. GRBH. 4, 3. संविशति दक्षिणाः पार्ष्वः GOBE. 3, 9, 17. सुष्विकेन पार्ष्वेन दिवसामेकविंशतिम् MBH. 13, 2749. 3, 2787. 14, 2692. 2802. पा-र्ष्वानि चान्ये शकलानि तत्र दक्षः प्रश्नान् वृत्तमन्तानि HARIV. 8442. SUÇA. 4, 124, 10. 186, 10. 2, 59, 4. VARĀH. BRH. S. 50, 9. दक्षिणा० 77, 28. 92, 18. श्रविकलपार्ष्वा धनिनः 67, 19. KATHĀS. 12, 169. शिव्यमाहू पार्ष्वे स्थितम् R. 1, 2, 5. पार्ष्वयोः zu beiden Seiten SPR. 23, v. l. pl. die *Rippen* Schol. zu KĀT. ÇA. 598, 6. नेत्रे पार्ष्वावपीडिते SUÇA. 2, 201, 4. गण्ड० R. 5, 37, 5. MĀRĀKH. 11, 3. VARĀH. BRH. S. 87, 25. 88, 13. 94, 26. पार्ष्वमवलोकयति schaut zur Seite ÇĀK. 103, 9. पार्ष्वामानी, तिर्यकानी Schol. zu KĀT. ÇA. 450, 9. 18. सुपार्ष्वं सुयक्लं चैव कस्येतद्वनुरूपम् MBH. 4, 1326. सुपार्ष्वा काञ्चनो गदाम् 3, 2044. Flanke eines Heeres 6, 2107. 7, 800 (lies पार्ष्वम् st. पार्ष्वम्). 801. die Wände eines Kessels: पिठुं ब्लादतिमात्रं निजपार्ष्वानेव दक्षित-तराम् SPR. 1782. Seite so v. a. unmittelbare Nähe H. 1450. H. an. HA-LLJ. 4, 8. पार्ष्वे in der Nähe, Gegens. द्वारतस्, द्वारे BHĀTR. 2, 48. न मे द्वारे किंचित्ताणमपि न पार्ष्वे रथवात् ÇĀK. 9. हिमवत्पार्ष्वे am H. im. MBH. 1, 6451. R. 1, 33, 10 (36, 10 GORR.). 55, 12. धवलमृहपार्ष्वे रात्रोववलम्बितवरत्रां दृष्टा am Hause PĀNKAT. 128, 18. दक्षिणाधिर्दितपार्ष्वे (पार्ष्व?) पिता प्रहितः zu VET. in LA. 35, 10. ÇUK. ebend. 41, 6. पार्ष्वम् hin zu: नृपते: पार्ष्वामास्त्रिया SIV. 1, 27. केनाप्युत्तिपतेव भुवनं मत्पार्ष्वमानोपते ÇĀK. 167. बत्तिपतु: पार्ष्वमस्माकं प्रतिगक्ताम् KATHĀS. 10, 58. 28, 107. 32, 18. 39, 40. 111. RĀGA-TAR. 3, 467. SĀU. D. 46, 15. भयात्को उपि तत्पा-र्ष्वे न भयते HIT. 10, 10. पार्ष्वात् weg von: अपनीयतामैती चारुतपार्ष्वात् MĀRĀKH. 173, 24. भयाक्षिर्गत्य मत्पार्ष्वात् (so ist zu verbinden) KATHĀS. 49, 113. तन्माता कीर्तिसेनाया दासीः पार्ष्वाव्यवारयत् 29, 84. तस्य पार्ष्वकु-मा: die neben ihm stehenden Bäume RAGH. 2, 9. — 2) ein gebogenes Messer: पार्ष्वेन वसालोमं प्रैयैति TS. 6, 3, 11. 1. पार्ष्वेन वासिना वा ÇAT. BR. 3, 8, 2, 24. — 3) n. = चक्रायात् H. an. MED. Es sind damit wohl die dem Rade zunächst stehenden äussersten Enden der Vorderachse gemeint, an welchen die Seitenpferde eines mit 4 Pferden bespannten Wagens ziehen; = पार्ष्वि, mit dem das Wort MBH. 3, 18808. fg. wechselt. — 4) m. du. so v. a. Himmel und Erde NAIGH. 3, 30 (v. l. पार्ष्वी). — 5) n. Seitenwege, unredliche Mittel P. 5, 2, 75; vgl. पार्ष्वक. — 6) m. N. pr. eines alten buddhistischen Lehrers WASSILJEW 48 u. s. w. SCHIEFNER, Lebensb. 310 (80). N. pr. des 23ten Arhant's der gegenwärtigen AVASARPIN (bei den Āśina) H. 28, 49. ÇAT. 1, 4, 14, 1. Sein Diener führt denselben Namen nach H. 43. — Vgl. उप०, गायत्र०, परि०.

पार्ष्वक (von पार्ष्व) 1) m. *Rippe* VJUTP. 100. JĀGĀN. 3, 89. — 2) adj. proparox. der auf Seitenwegen, auf unredliche Weise Geld erwirbt, P. 5, 2, 75. TAR. 3, 1, 9. H. 475. पार्ष्वक HĀR. 44.

पार्ष्वग (पार्ष्व + 1. ज) adj. subst. der an Jmdes Seite steht, Jmd begleitet; Begleiter, pl. *Gefolge* SOM. NAL. 133. RĀGA-TAR. 3, 366. 1, 78. 5, 56. RAGH. 11, 43. प्रकृ० TAIK. 3, 3, 118. in der nächsten Nähe von Etwas